Huhtamaki

February 13, 2025

Department of Corporate Services **BSE Limited**Phiroze Jeejeeboy Towers

Mumbai – 400001 **Scrip Code - 509820**

The Listing Department,
National Stock Exchange of India Ltd.,
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex
Bandra (East),
Mumbai 400 051
Symbol – HUHTAMAKI

Sub.: Intimation regarding publication of audited financial results for the fourth quarter and financial year ended on December 31, 2024.

Ref: Regulation 47 and 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 read with Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed herewith copies of audited financial results for the fourth quarter and financial year ended on December 31, 2024 published in Business Standard, English language newspaper (All India edition) and Sakaal, vernacular (Marathi) language newspaper (Mumbai edition) on Thursday, February 13, 2025.

We request you to kindly take the same on your record.

The notices are also being placed on the website of the Company www.flexibles.huhtamaki.in.

Thanking you,

For Huhtamaki India Limited

Abhijaat Sinha Company Secretary & Legal Counsel

Registered & Corporate Office: Huhtamaki India Ltd. 7th floor, Bellona, The Walk, Hiranandani Estate, Ghodbunder Road, Thane (W) 400 607 Maharashtra. Tel: +91 (022) 6174 0100 CIN: L21011MH1950FLC145537 www.flexibles.huhtamaki.in

VARTHANA FINANCE PRIVATE LIMITED

CIN: U65923KA1984PTC096528 Registered office: Varasiddhi, 3rd Floor, No. 5BC-110 Service Road, 3rd Block HRBR Layout, Bangalore-560043

ANNEXURE-1 (Press Release) Extracts of the Unaudited Financials results for the nine months ended December 31, 2024

		Quarter ending	Corresponding Qtr.	
SI.	Particulars	current year	for the previous	Previous year
No		ended	year ended	ended
		31 Dec.2024	31 Dec.2023	31 March 2024
		Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	8,083.40	6,159.30	28,427.00
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	220.40	780.30	4,189.60
	Exceptional items#)	220.10		1,100.00
3.	Net Profit / (Loss) for the period before tax	220.40	780.30	4,189.60
	(after Exceptional items#)			,,,,,,,,,,
4.	Net Profit / (Loss) for the period after tax	165.21	630.80	3,092.81
	(after Exceptional items#)			
5.	Total Comprehensive Income for the period[Comprising	318.98	471.49	2,922.22
	Profit / (Loss) for the period (after tax) and Other			
	Comprehensive Income (after tax)]			
٠.	Paid up Equity Share Capital	38.00	38.00	38.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	•	-	-
8	Securities Premium Account	37,925.00	37,925.00	37,925.00
9	Net worth	52,011.00	49,741.13	51,586.32
	Paid up Debt Capital / Outstanding Debt	NA	NA	NA
	Outstanding Redeemable Preference Shares *	NA	NA	NA
	Debt Equity Ratio *	2.46	1.66	1.98
13.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and			
	discontinued operations) -			
	1. Basic:	59.27	189.86	1,109.67
	2. Diluted	59.27	189.86	1,109.67
	Capital Redemption Reserve	Nil	Nil	Nil
	Debenture Redemption Reserve	Nil	Nil	Nil
	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
<u>17.</u>	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA NA

- Exceptional and/ or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules/ AS

a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results are available on the website of the Stock Exchange (BSE) of the listed entity and can be accessed on www.bseindia.com and https://varthana.com/

b) For the other line items referred in regulation 52(4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the BSE and can be accessed on the URL www.bseindia.com.

c) The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. OR There are no changes in accounting policy and hence no impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies has been disclosed.

d) *Debenture Redemption Reserve is not required in respect of privately placed debentures in terms of Rules 18(7)(b)(ii) o Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014. For Varthana Finance Private Limited Sd/- Steven Hardgrave Director and CEO

Place: Bengaluru Date: 12.02.2025

DIN: 02189073



Corporate Centre, Stressed Assets Resolution Group, 2nd Floor, The Arcade, World Trade Centre, Cuffe Parade, Mumbai-40005

TRANSFER OF STRESSED LOAN EXPOSURE TO ELIGIBLE BUYERS (PERMITTED ARCs/NBFCs/Banks/Fls) THROUGH e-AUCTION

State Bank of India invites Expression of Interest (EOI) from eligible participants subject to applicable regulations issued by Reserve Bank \boldsymbol{o} India/Regulators for transfer of Stressed Loan Exposure of ₹ 129.95 crore (Rupees One hundred twenty nine crore ninety five lakhs only) pertaining to 1 (one) pool / portfolio of 25 accounts with aggregate principa outstanding of ₹ 52.72 crore (Rupees fifty two crore seventy two lakhs only) through e-Auction on "as is where is", "as is what is", "whatever there is "and "without recourse" basis.

All interested eligible participants are requested to submit their willingness to participate in the e-Auction by way of an "Expression of Interest" and after execution of Non-Disclosure Agreement (as per the timelines mentioned in web-notice) if not already executed by contacting on e-mail id dgm.sr@sbi.co.in. Please visit Bank's website https://bank.sbi and click on the link "SBI in the news>Auction Notices>ARC&DRT" for further details (web-notice)

Please note that Bank reserves the right not to go ahead with the proposed e-Auction and modify e-Auction date, any terms & conditions etc. at any stage without assigning any reasons by uploading the corrigendum at https://bank.sbi (click on the link "SBI in the news>Auction Notices>ARC & DRT"). The decision of the Bank shall be final and binding.

Place: Mumbai Date: 13.02.2025

Issued by Deputy General Manager (Credit & ARC)

Huhtamaki

Huhtamaki India Limited

Regd Office: 7th Floor, Bellona, The Walk, Hiranandani Estate, Ghodbunder Road, Thane West 400607 CIN: L21011MH1950FLC145537, **Phone No.**: (022) 6174 0100

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED DECEMBER 31, 2024

						V III WIIIIOII
Sr.		Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended
No.	o. Particulars	31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	6,191.1	6,525.0	6,037.3	25,211.8	25,494.4
2	Profit from Operations before Exceptional item and Tax	152.3	143.2	443.7	859.7	1,305.1
3	Profit before Tax	150.9	158.5	4,160.2	1,168.4	5,000.4
4	Profit for the period	116.9	117.1	3,274.2	879.7	4,096.3
5	Total Comprehensive Income for the period	48.9	114.2	3,282.7	808.5	4,102.8
6	Equity Share Capital	151.1	151.1	151.1	151.1	151.1
7	Other Equity				11,784.4	11,353.5
8	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (not annualised) Basic & Diluted after exceptional item	1.55	1.55	43.36	11.65	54.24
	Basic & Diluted before exceptional item	1.51	1.45	5.11	8.51	16.27

a) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 11, 2025

b) The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results is available on the websites of the Stock Exchange and the Company.

For Huhtamaki India Limited

₹ in Million

Dhananjay Salunkhe **Managing Director**

Visit us at our website: www.flexibles.huhtamaki.in

Thane, February 11, 2025

AWFIS SPACE SOLUTIONS LIMITED

(formerly known as Awfis Space Solutions Private Limited) CIN No.: L74999DL2014PLC274236

Registered Office: C-28-29, Kissan Bhawan, Qutab Institutional Area, New Delhi, India - 110016

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2024

The Board of Directors of the Company at its meeting held on February 11, 2025, approved the unaudited financial results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and nine months ended on December 31, 2024 ("Financial Results").

The Financial Results along with the Limited Review Report, have been posted on the

Company's website at https://www.awfis.com/investor-relations/initial-public-offer/financials For and on behalf of the Board of Directors of

> **Awfis Space Solutions Limited Amit Ramani**

> **Chairman and Managing Director** DIN: 00549918

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47 (1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

GODAWARI POWER & ISPAT LIMITED

Regd. Office: 428/2, Phase-I, Industrial Area, Siltara, Raipur (C.G.) Corporate Office: Hira Arcade, Pandri, Raipur (C.G.) 492004 CIN.: L27106CT1999PLC013756, Tel: 0771-4082000, Website: www.godawaripowerispat.com, E-mail: yarra.rao@hiragroup.com

EX.	TRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS	FOR THE	QUARTER &		(Exce		BER, 2024 es Rs in Crores)
S.	Particulars	3	MONTHS END	CONSOL ED		IS ENDED	YEAR ENDED
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
1	Total income from Operations	1316.04	1290.38	1324.71	3978.84	3983.29	5553.28
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or						
	Extraordinary items)	191.76	217.07	296.44	796.15	928.28	1238.46
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or						
	Extraordinary items)	191.76	217.77	296.44	796.85	946.12	1255.98
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or						
	Extraordinary items)	145.04	159.37	229.16	591.31	716.74	935.59
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for						
	the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	140.01	153.78	236.48	587.10	743.33	960.22
6	Paid Up Equity Share Capital	61.29	61.29	62.36	61.29	62.36	62.36
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited						
	Balance Sheet of the previous year)	-	-	_	_	-	4433.52
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued		·				
	operations)(before and after extraordinary items) -						
	(a) Basic	2.36	2.60	3.74	9.63	11.70	15.26
	(b) Diluted	2.34	2.58	3.71	9.56	11.61	15.14

Ιh	e additional information on Standalone Financial Results is as I	below:								
		STANDALONE								
s	. Particulars		MONTHS END	ED	9 MONTHS	ENDED	YEAR ENDED			
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024			
1	Total Income From Operations	1117.76	1120.74	1235.06	3460.16	3700.25	5131.88			
2	Profit/(Loss) before tax	179.92	208.70	296.14	761.46	937.31	1235.11			
3	Profit/(Loss) after tax	135.75	154.56	228.59	565.15	708.21	917.44			

Notes: 1. The Financial Results of the company for the quarter and nine months ended 31st December, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 12th February, 2025 and the Limited Review of the same has been carried out by the Auditors. 2. The above is an extract of the detailed format of financial results filed for the quarter and nine months ended 31st December, 2024 filed with stock exchanges under regulation 33 & other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the financial results are available on the stock exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.godawaripowerispat.com) and also you can view results by QR code.

Place: Rainur Date: 12.02.2025



Siddharth Agrawal

NOTICE

Place: New Delhi

Date: February 11, 2025

and can be accessed by scanning the QR code.



SUNDARAM MUTUAL - Sundaram Finance Group -

RECORD DATE FOR INCOME DISTRIBUTION CUM CAPITAL WITHDRAWAL (IDCW) NOTICE is hereby given that Sundaram Trustee Company Limited, the Trustee to Sundaram Mutual Fund, has declared Income Distribution cum capital withdrawal (IDCW) on the face value of ₹ 10/- under the following schemes:

Scheme Name	Plan	Option	Record Date#	Amount of IDCW* (₹ per unit)	NAV per unit as on February 11, 2025 (₹)
Considerant Aggregative Lightid Found	Regular	Monthly IDCW		0.250	27.3096
Sundaram Aggressive Hybrid Fund	Direct	Monthly IDCW	Fahruari 17, 2025	0.350	41.6325
Sundaram Balanced Advantage Fund	Regular	Monthly IDCW	February 17, 2025	0.115	15.3283
Sundaram Balanced Advantage Fund	Direct	Monthly IDCW		0.140	18.6223

Or subsequent business day if the specified date is a non-business day.

Income Distribution will be done/IDCW will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to the payment of IDCW, the NAV of the scheme will fall to the extent of payout and statutory levy, if applicable. The IDCW payout will be to the extent of above mentioned IDCW per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower. Past performance may or may not be sustained in future. All unitholders under the IDCW Option of the above-mentioned schemes, whose name appears on the Register of Unitholders on the aforesaid Record Date, will be entitled to receive the IDCW. The above stated quantum of IDCW and the Record Date were approved by the Board of Directors of Sundaram Trustee Company Limited vide their circular resolution dated February 12, 2025.

For Sundaram Asset Management Company Ltd R Ajith Kumar

Place: Chennai

Date: February 13, 2025

For more information please contact:

CIN: U93090TN1996PLC034615

Sundaram Asset Management Company Ltd

(Investment Manager to Sundaram Mutual Fund)

Company Secretary & Compliance Officer Corporate Office: 1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road,

Royapettah, Chennai-14. Contact No. (India) 1860 425 7237, (NRI) +91 40 2345 2215 \$

www.sundarammutual.com

Regd. Office: No. 21, Patullos Road, Chennai 600 002

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



NACL Industries Limited

CIN: L24219TG1986PLC016607

Regd. Office: Plot No.12-A, "C" Block, Lakshmi Towers, No.8-2-248/1/7/78, Nagariuna Hills, Punjagutta, Hyderabad-500082, Telangana State, India Phone: 040-24405100, Fax: 040-23358062, E-mail: cs-nacl@naclind.com, Website:www.naclind.com

Extract of the Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2024

											(₹ in Lakhs)
			;	Standalone)		Consolidated				
SI.	Particulars	Quarter	Quarter	Nine months	Nine months	Year	Quarter	Quarter	Nine months	Nine months	Year
No.		ended	ended	ended	ended	ended	ended	ended	ended	ended	ended
			31.12.2023	31.12.2024	31.12.2023		31.12.2024		-	31.12.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	26,843	35,563	105,621	133,229	179,074	26,907	36,692	104,051	132,658	178,729
2	Net Profit/ (loss) for the period (before Tax & Exceptional and/or Extraordinary items)	(3,690)	(1,714)	(4,153)	(5,465)	(6,213)	(4,672)	(2,030)	(5,354)	(6,513)	(7,630)
3	Net Profit/ (loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	(3,690)	(1,714)	(4,153)	(5,465)	(6,213)	(4,672)	(2,030)	(5,354)	(6,513)	(7,630)
4	Net Profit/ (loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	(2,814)	(1,323)	(3,197)	(4,125)	(4,696)	(3,623)	(1,590)	(4,213)	(4,988)	(5,889)
5	Total Comprehensive Income/ (loss) for the period [Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/ (loss) (after tax)]	(2,821)	(1,334)	(3,242)	(4,173)	(4,807)	(3,630)	(1,601)	(4,256)	(5,033)	(5,997)
6	Paid-up equity share capital (Face value of ₹ 1 per equity share)	1,994	1,989	1,994	1,989	1,992	1,994	1,989	1,994	1,989	1,992
7	Earnings per Share										
a)	Basic	(1.41)	(0.67)	(1.60)	(2.07)	(2.36)	(1.82)	(0.80)	(2.11)	(2.51)	(2.96)
b)	Diluted	(1.41)	(0.66)	(1.60)	(2.07)	(2.36)	(1.82)	(0.80)	(2.11)	(2.50)	(2.95)

- The above Standalone and Consolidated Financial results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on February 12, 2025. The Statutory Auditors have issued a unmodified conclusion on financial results for the quarter and nine months period ended December 31, 2024.
- The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2024 filed with BSE Limited & NSE Limited under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and nine months ended December 31, 2024 is available on the website of BSE & NSE Limited and Company's website at www.naclind.com

Place: Hvderabad Date: February 12, 2025



By Order of the Board Sd/-

M. Pavan Kumar Managing Director & CEO (DIN:01514557)



Company Limited Corporate Identity Number: L27100WB2010PLC144405

Registered office: 8/1 Lal Bazar Steet, Bikaner Building, 3rd Floor, Kolkata - 700001 E-mail: info@malcoindia.co.in, Website: www.manaksiaaluminium.com Phone: +91-33-2243 5053/5054

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DECEMBER, 2024"

			(Rs. in Lacs)
Particulars	Quarter Ended 31st December, 2024	Nine Month Ended 31st December, 2024	Quarter Ended 31st December, 2023
Total Income from Operations	13974.26	37207.43	10348.18
Net Profit/(Loss) before taxes	203.35	519.60	162.67
Net Profit/(Loss) after taxes	165.10	404.84	123.22
Total Comprehensive Income [Comprising Profit / (Loss) after tax and Other Comprehensive Income after tax]	165.10	404.84	123.22
Equity Share Capital	655.34	655.34	655.34
Earnings per share (of Re 1/- each) (Not annualised):			
(a) Basic (Rs.)	0.25	0.62	0.19
(b) Diluted (Rs.)	0.25	0.62	0.19

Notes:

Place: Kolkata

Dated: 12.02.2025

- (a) The Financial Results of the Company for the Quarter and half year ended 31st December, 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 12th February, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of these results.
- (b) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Ouarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.manaksiaaluminium.com



For and on behalf of the **Board of Directors Manaksia Aluminium Company Limited Sunil Kumar Agrawal** (Managing Director) DIN -00091784

यशासाठी कठोर

परिश्रम घ्या!

कर्मवीर' विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

KK 統領

CMM

सी. पी. राधाकृष्णन

& सकाळ

१२ : सातारा ही ऐतिहासिक भूमी आहे. या भूमीतील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर

मिळवीत असून, हे अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले. दरम्यान, विद्यार्थ्यांनो, कठोर परिश्रम घ्या, यश तुमचेच आहे, अशा संदेशही त्यांनी दिला.

कर्मवीर भाऊराव विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ आज छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात उत्साहात झाला. त्यावेळी राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते. कार्यक्रमास राज्यपालांचे प्रधान सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलगुरू प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, कुलाधिकारी चंद्रकांत दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राधाकृष्णन म्हणाले, ''आपली तुलना कधीही दुसऱ्याशी करू नका. प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. कधीकधी उद्दिष्टपुर्तीच्या वाटेत नैराश्यही

विभाग:

विषय:

उपविभाग:

ई-निविदा विक्री:

संबंधित अधिकाऱ्याचे

दूरध्वनी क्रमांक (कार्यालय):

मोबाईल क्रमांक:

ई-मेल ॲडेस

वेबसाइट:

नाव:

- ठळक मुद्दे ♦ सर्वांना माझा नमस्कार असे म्हणत राज्यपालांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
- राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठातील ६७९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
- राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत आणि रयतगीताने कार्यक्रमाची

येते. अशावेळी अल्प विश्रांती घेण्यात काहीही गैर नाही; पण ध्येय अर्धवट सोडू नका. सातत्यपूर्ण प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. ज्ञान आणि उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी शिक्षक, प्रशासक आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे प्रतिबिंब आहे; पण एवढ्यावरच संतुष्ट न राहता आपण अधिकाधिक प्रगती करत राहिलो, तरच विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करू शकु, विद्यार्थ्यांनो, तुम्ही प्रथम आज्ञाधारकपणा शिका, कारण विद्यापीठांमधले जीवन आणि बाहेरच्या जगातले जीवन यात फार फरक असती चांगले सामाजिक जीवन जगणे ही अवघड; पण फार महत्त्वाची बाब आहे. पहिल्यांदा तुम्ही आज्ञाधारकपणा शिका, आदेश देणे तुम्हाला आपोआप जमेल."

बृहन्मुंबई महानगरपालिका

क्र.: Dy.Ch.E/O&M/eT-30 & 31 /SWD दिनांक ११.०२.२०२५

उप मुख्य अभियंता (O&M) (SWD)

eT-30- पूर्व उपनगरातील 'स्टॉर्म वॉटर एन्टरन्सेस' अर्थात वादळी पाऊस- पाण्याचे प्रवेशमार्ग आणि

एसडब्ल्यूडी मॅनहोल्स अर्थात गटार मुखांच्या

साफसफाईसाठी 'रिसायकलिंग फॅसिलिटी

मशीन' अर्थात पुनर्वापर सुविधा असलेले मशीन-

०१ नगासह वेहिंकल माउंटेड सक्शन कम जेटिंग

मशीनचे सर्वसमावेशक संचालन आणि देखभाल

eT-31- एल प्रभागातील गाळ गोळा करणे गाळाची

वाहतुक करणे आणि विल्हेवाट लावणे या कामासाठी

दिनांक १२.०२.२०२५ रोजी सकाळी ११.०० वा.पासून

दिनांक २५.०२.२०२५ रोजी दुपारी १६.०० वा.पर्यंत

टेंडर आयडी: 2025_MCGM_1148702

टेंडर आयडी: 2025_MCGM_1148408

कार्यकारी अभियंता (O&M) मेक. SWD

055-5830464@ 055-583048@5

aeomcity10.swd@mcgm.gov.in

कार्यकारी अभियंता

(O&M) मेक. SWD

वाहने आणि मशिनरी भाडेतत्वाने घेणे.

http://mahatender.gov.in

श्रीमती वनिता एम. कोकाटे

सीमेक लिमिटेड

पोस्टल मतदान सूचना

कंपनी कायदा, २०१३ ('सदर कायदा') (वैधानिक सुधारणा आणि लागू झाल्यापासू पुर्नअंगलबजावणीसह) या कायद्याचे कलम १०८ आणि कलम ११० आणि इतर लागू तरतुर्दीच्य अनुषंगाने आणि त्यांचे पालन करून आणि त्यासह वाचन केलेल्या कंपनी (व्यवस्थापन आणि

ज्युरनान जानि त्याचे पाठन करून जानि त्यासह वाघन करूत्या कर्मना ह्यावस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, 2014 ('सदर अधिनियम') च्या नियम 20 आणि 22 सह आणि सिक्युरिटीज एक्स्तेज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीबद्ध दायित्व आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, 2015 ('सेबी सूची विनियम') वे नियमन 44 नुसार आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ('SS-2') यांनी जारी केलेल्या सर्वसाधारण समेवरील सेक्रेटरिअल स्टुंडर्ड आणि प्रत्येकी

मुभा आयोजित कॅरण्यासाठी/ पोस्टल बॅलेट प्रोसेस अर्थात पोस्टल मतदान प्रक्रिया आयोजित करण्यासाठी विहित आवश्यकताच्या अनुषंगाने सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक 14/2020 दिनांक ८ एप्रिल 2020, 17/2020 दिनांक 13 एप्रिल 2020, 22/2020 दिनांक 15 जून 2020, 33/2020 दिनांक 28 सप्टेंबर 2020, 39/2020 दिनांक 31 डिसेंबर 2020, 10/2021 दिनांक 23

53/2020 (दनाक रहे सहस्वर 2020, 53/2020 (दनाक 5) 15स्वबर 2020, 10/2021 (दनाक 23 जून 2021, 20/2021 दिनांक 8 डिसेंबर 2021, 3/2022 दिनांक 5 में 2022, 11/2022 दिनांक 5 डिसेंबर, 2022, 09/2023 दिनांक 25सप्टेंबर 2023 आणि 09/2024 दिनांक 19 सप्टेंबर 2024

(एकत्रितपणे 'MCA परिपन्नके') या परिपत्रकानुसार , आणि इतर लागू कायदे आणि नियमानुसार कंपनीने 11 फेब्रुवारी 2025 च्या 'पोस्टल बलेट नोटीस' अर्थात पोस्टल मतदान सूचनमध्ये नमूद् केल्याप्रमाणे श्री. राजीव गोयल (DIN: 02312655) यांची कंपनीचे 'नॉन-एक्झिक्युटिव्ह

इयरेक्टर अर्थात 'गैर-कार्यकारी संचालक 'म्हणून नियुक्ती करण्यासाठी पोस्टल बेलटद्वारे केवट लेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे ("ई-व्होटिंग")"रिमोट ई-व्होटिंग") सामान्य ठरावाच्या मार्गाने (ऑर्डिन

रैझोल्युशनद्वारे) सदस्यांची मान्यता घेण्याचा प्रस्ताव ठेवला असून ते रोटेशनद्वारे निवृत्त होण्या

दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजीची पोस्टल बॅलेट नोटीस अर्थात पोस्टल मतदानाची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे बुधवार, १२ फेब्रुवारी २०२५ रोजी ज्या सदस्यांची नावे 'रजिस्टर ऑफ मेंबर्स, रजिस्टर ऑफ बेनिफिशिअल ओनर्स' अर्थात सदस्यांच्या नोंदणीमध्ये/ लागार्थी मालुकांच्या

नीनंदर्गान्य आर्थाः नीनंदर्गानस्य शुक्रवार, ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी कर-ऑफ तारखेनुसार आहेत त्यांना आणि ज्यां ईमेलआयडी कंपनी/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदर्णीकृत आहेत अशा सदस्यांना पाठवण्यात आली आहे

पोस्टल बॅलेट नोटिसची प्रत कंपनीच्या वेबसाइट <u>www.seamec.in</u> वर, स्टॉक एक्स्चेंजच्य वेबसाइट्स म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया यांच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे. तसेच ही प्रत एनएसडीएलची वेबसाइट <u>https://nsdl.co.in/</u> वरही उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना पोस्टल बॅलेट नोटीस प्राप्त झालेली नाही ते वर नमूद केलेल्या वेबसाइटवरून ती हाउनलोड करू शकतात.

कंपनीच्या संचालक मंडळाने मेससे सत्यजित मिश्रा अँड को. विद्यमान कार्यरत कंपनी सचिव

or dissent) फर्क ई-व्हेटिगद्वारे द्वावी. सदस्यांना इंट्रेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी तसेच ई-व्हेटिगची सुविधा देण्यासाठी कंपनीने एनएसडीएठ सोबत करार केठा आहे. तपशीठवार ई-मतदानाची प्रक्रिया 11 फेब्रुवारी 2025 रोजीच्या 'नोट्स टू पोस्टठ बॅंकेट नोटिस'मध्ये दर्शविठी आहे. सदस्यांनी विनंतीपूर्वक नोंद घ्यावी की 'ई-व्हेटिंग' अर्थात ई-मतदान सोमवार,17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 09:00 वा. (IST) पासून सुरू होईठ आणि ते मंगळवार

18 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 05:00 वाजता संपेल. (IST). त्यानंतर .लगेचच एनएसडीएट द्वारे मनदानासाठीचे ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल. सदस्याने ठरावावर एकदा मनदा केल्यानंतर त्यामध्ये बदल करण्याची परवानगी सदस्याला दिली जाणार नाही. वर नमूद केलेल्या परिपत्रकांनुसार, पोस्टल बॅलेट फॉर्म आणि प्री-पेड बिझनेस रिप्ले एन्व्हलपसा पोस्टल बॅलेट नोटीसच्या फिजिकल कॉपीज अर्थात प्रत्यक्ष कागदोप्रती सदस्यांना पाठविल्य जाणार नाहीत. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद फक्त रिमोट ई-व्होटिंग सिस्टीम अर्था

सदस्यांच्या मतदानाचा हक्क कट ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार, 07 फेब्रुवारी 2025 रोजी सभासदांच्या नावावर नोंदणीकृत इक्विटी शेअर्सच्या पेड अप व्हॅल्यूवर गणला जाईल. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तींने पोस्टल बॅलेट नोटिस केवळ माहितीच्या उद्देशाने दिली आहे,

ज्या सदस्यांनी फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल प कंपनीकडे अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी कंपनीला contact@seamec. in आणि <u>helpdeskmum@mcsreqistrars.com</u> वर लिहून त्यांचे ईंगेल अँड्रेस अपडेट करावेत. तसेच त्यासोबत समर्थनार्थ सद्स्याचे नाव आणि पत्ता, पन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत भाणि सदस्याच्या समर्थनार्थ कोणत्याही दस्तऐवजाची स्वयं-साक्षांकित पत (पना परावा म्हण माठवावी. डिमटेरिअलाइन्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या स्वस्थाना विज्ञात केली. न्यांनी संबंधित डिपोझिलाइन्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती केली जाते व न्यांनी संबंधित डिपोझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांचा ईमेल अंड्रेस अपडेट/नोंदणी करावी.

ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न ("FAQs"

आणि डाउनलोड विभागांतर्गत <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध ई-व्होटिंग मॅन्युअल पाहु शकतात किंवा कु. पल्लवी ग्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकतात. 022- 4886 7000 किंवा evoting@nsdl.com वर 'रिक्वेस्ट' अर्थात

'ई-व्होटिंगद्वारे पोस्टल बॅलेटचा रिझल्ट' अर्थात ई-मतदानाद्वारे पोस्टल मतदानाचा निकाल गुरुवार,20 मार्च, 2025 रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल सदर निकाल कंपनीच्या <u>www</u> <u>seamec.in</u> आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ

इंडिया यांच्या पुढील वेबसाइटवर अपलोड केले जातील: <u>www.bseindia.com</u> आणि <u>www</u> nseindia.com आणि एनएसडीएल वेबसाइट <u>https://nsdl.co.in/</u>

संचालक मंडळाच्या आदेशानुसा मीमेक लिमिटेड यांच्यासार्ट

दूरस्थ ई-मतदान प्रणालीद्वारे साधला जाईल.

तारीख : 12 फेब्रुवारी 2025

यांची ई-मतदान प्रक्रियेद्वारे पोस्टल मतदान निष्यक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यास छाननीकर्ता ("स्कुटिनायझर") म्हणून नेमणूक केली आहे. एमसीए परिपत्रकांनुसार सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची संमती किंवा असहमत (asser

मुधारणा केल्यानुसार आणि कॉपॉरेट व्यवहार मंत्रालयाने ('MCA') ई-व्होटिंगद्वारे सर्वसाग

MMB चे सदस्य CIN: L63032MH1986PLC154910 नोंदणीकृत आणि कॉपीरेट कार्यालयः . २ ९०१ - २००, २ ९ वा मजल, २ १५ ऑद्रेयम, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (यूर्व) मुंबई - ४०० ०९३। दुरखनी: (९१)-22-66941800/ 33041800 फॅक्स : (९१)-22-66941818/33041818 | वेबसाइट: www.seamec.in | ईमेल: contact@seam

9633439029

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करा.

बृहन्मुंबई महानगरपालिका ई-निविदा सूचना

मुख्य अभियंता (SWD)

सेवा प्रदान करणे

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, देशातील सर्वांत मोठे बंदर वाढवणमध्ये होत आहे. यातून दहा लाखांहून अधिक जणांना रोजगार मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात मुंबई, नवी मंबईनंतर तिसरे सर्वांत मोठे विमानतळ उभे राहणार असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे. वाढवण

बंदरामुळे महाराष्ट्राची पुढील ३० वर्षांची

ग्रोथ होणार आहे. हे बंदर राज्याला आणि

देशालादेखील पूर्णपणे परिवर्तित करू

शकते. आपण इथे मोठी इकोसिस्टिम

तयार करीत असून हे बंदर झाल्यानंतर

यरोपातन येणाऱ्या जहाजांना पहिले बंदर म्हणून वाढवण हा पर्याय राहणार आहे. त्यामुळे या बंदरातून देशाचा मोठ्या प्रमाणात व्यवहार वाढेल.'

'दावोसमध्ये झालेल्या १५ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या करारामुळे महाराष्ट्राचा बोलबाला जगभरात पसरला, यातन महाराष्ट्राला आम्ही एका वेगळ्या स्तरावर आण् शकलो,' असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. 'महाराष्ट्रात एखादी व्यक्ती मराठी बोलते म्हणून तिला कमी लेखले जात असेल तर ते सहन केले जाणार नाही,' असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.



'सकाळ'ने 'अभिजात मराठी भाषा' या संकल्पनेवर आधारित हा सोहळा आयोजित करून मराठीच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी विविध संघटना, अभ्यासक आणि मराठीप्रेमींनी गेली अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न केले. पत्रव्यवहार, पुराव्यांचे संकलन, ऐतिहासिक संदर्भ आणि शासन

स्तरावरचा पाठपुरावा या सर्व टप्प्यांतून हा लढा पुढे गेला. अखेर मराठी भाषिक जनतेच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले. 'सकाळ'ने प्रकाशित केलेला १०० पानी विशेषांक हा अत्यंत दर्जेदार असून, त्यातील लेखन मराठीच्या समृद्धतेचे उत्तम दुर्शन घडवणारे आहे.

- आशीष शेलार, माहिती व तंत्रज्ञानमंत्री

लोक कशासाठी काम करतील?

🕥 पान १ वरून विकासात योगदान देण्यासाठी त्यांना

संधी द्यावी लागेल.' असे न्यायालयाने नमूद केले.

शहरी भागातील गरिबी कमी व्हावी यासाठी तयार करण्यात येणाऱ्या योजनेला केंद्र सरकार अंतिम रूप देत आहे. या योजनेत शहरी भागातील बेघर लोकांना आश्रय देण्याच्या प्रस्तावाचा समावेश असल्याचे

ॲटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी सुनावणीदरम्यान सांगितले. यावर योजना लागू करण्यास किती वेळ लागेल. अशी विचारणा खंडपीठाने केली. मोफतच्या योजना लागू करून तुम्ही परजीवी समाज तर तयार करीत नाहीत ना, अशी विचारणा न्या गवई यांनी केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा आठवड्यानंतर होणार आहे.

राजकीय भाषण करू नका!

याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी धोरणे ही केवळ श्रीमंतांसाठी तयार केली जातात, असे विधान केल्याने न्या. गवई यांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला. तुम्ही आमच्यासमीर राजकीय थाटाचे भाषण करू नका, असे त्यांनी विकलांना सुनावले. 'हे काही रामलीला मैदान नाही, तर न्यायालय आहे. आम्ही न्यायालयास राजकीय आखाडा बनू देणार नाहीत,' असे न्या. गवई यांनी स्पष्ट केले. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी साखासाख करत माफीही

शिक्षणामध्ये सापत्न वागणक

अन्य एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने रोहिंग्या मुस्लिमांच्या मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून सरकारी यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा कुणालाही सापत्न वागणूक देता कामा नये, रोहिंग्या निर्वासितांच्या मुलांच्या शिक्षणालादेखील ही बाब लागू होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. एका स्वयंसेवी संस्थेने याबाबतची याचिका न्यायालयामध्ये दाखल केली होती. त्यावर आज न्या. सूर्यकांत आणि न्या. एन. के. सिंह यांच्या पीठासमीर सुनावणी

MAHA

Tender specification.

RFX

Tend-63/24-25

RFX 7000035216

mahatransco.in

डॉक्टरांना मिळणार आता 'क्रेडिट पॉइंट'

🕥 पान १ वरून

रुग्णांनाच फायदा होणार नाही तर डॉक्टरांनाही त्याचा लाभ होईल या नवीन प्रणालीअंतर्गत वैद्यकीय शिबिरे आयोजित करणारी रुगालये किंवा धर्मादाय संस्था 'एमएमसी'ला किमान तीन तास मोफत सेवा देणाऱ्या डॉक्टरांची माहिती देतील. यामळे त्यांना क्रेडिट पॉइंट मिळण्यास मदत होईल. 'एमएमसी'मध्ये नोंदणीकृत डॉक्टरांना त्यांच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी दर पाच वर्षांनी ३० क्रेडिट पॉइंट मिळवावे लागतील, ज्यासाठी

या उपक्रमामुळे केवळ ग्रामीण

दरवर्षी किमान सहा क्रेडिट पॉइंट आवश्यक असतील. यापैकी किमान ५० टक्के गण डॉक्टरांच्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे

असावेत, अशी अट आहे. क्यूआर कोडमधून ओळख पटणार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल दोन

आठवड्यांत नोंदणीकत डॉक्टरांसाठी क्यूआर कोड प्रणाली सुरू करणार आहे. या क्युआर कोडच्या मदतीने रुण हे डॉक्टरांची पात्रता आणि एमएमसी नोंदणी क्रमांकासह त्यांची ओळख पटव् शकतील. त्यामुळे राज्यातील बोगस डॉक्टरांना आळा बसेल व रुग्णांची फसवणूक टाळता येईल.

Esti. Cost in

lakhs

Rs. 120.35

जुना प्राप्तिकर कायदा मोडीत निघणार

🕥 पान १ वरून

आहे आणि फक्त 'करवर्ष' आणण्यात आले आहे. मानक वजावटीपासून ते भांडवली नफ्यावरील करापर्यंत सर्व बाबी या मसुद्यात स्पष्ट करण्यात आल्या आहेत. अनिवासी भारतीयांच्या उत्पन्नावरील करआकारणीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे. स्टार्ट-अप, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना करलाभ प्राप्त करण्यासाठी पर्याय आधारित करवर्ष निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. कर सवलती आणि वजावटी तर्कसंगत करण्यात आल्या आहेत.

e- TENDER NOTICE

SUPERINTENDING ENGINEER EHV (O&M) CIRCLE, PANVEL

MSETCL invites online bids (e-Tender) from reputed and registered contractors on

Mahatransco e-Tendering Website https://srmetender.mahatransco.in/ for the following

Description

Refurbishing/replacement of EHV underground cable link boxes of 220kV Ulwe-Waghiwali 1 & 2 underground

cable line under EHV lines S/Dn. Panvel - II under EHV

EMD 1% of estimated cost. Submission of bids from 11.02.2025 to 26.02.2025 up to

11:00 hrs, Opening date:-26.02.2025 @ 11:30 Hrs. Tender Fee- Rs. 5000/-+ GST For further details visit our website https://srmetender.mahatransco.in/ Contact Person: The Executive Engineer (Adm) Tel No. 022-27459624, Mob. No. 9769006131 E-mail ID se7200@

तोलानी मेरिटाईम इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

इडस्ट्रायल सफ्टा प्राशिक्षण

As per OSHA Standard

ITI , Diploma , Post graduate, औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कर्मचारी .

विद्यार्थी, कॉन्ट्रॅक्टर, लेबर या सर्वांना उपयुक्त

(O&M) Circle, Panvel.

Jetking[®]

जेटकिंग इन्फोट्रेन लिमिटेड

CIN: L72100MH1983PLC127133 नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र ५०३, ५वा मजला, आमोर कमशिंयल प्रिमिसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., जंक्शन ऑफ २ रा आणि ४ था रोड, खार (पश्चिम), मुंबई - ४०००५२ संपर्क क्र.: +91 9820009165 | वेबसाइट: www.jetking.com | www.jetking.org | र्डमेल: investors@ietking.com

३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीसाठीच्या अलेखापरीक्षित एकत्रित

Huhtamaki

Huhtamaki India Limited

CIN: L21011MH1950FLC145537, Phone No.: (022) 6174 0100

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR

31-Dec-24

6.191.1

152.3

150.9

116.9

48.9

151.1

a) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held

b) The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of

the Quarterly Results is available on the websites of the Stock Exchange and the Company.

30-Sep-24

6.525.0

143.2

158.5

117.1

114.2

151.1

1.55

आर्थिक निष्कषांच विवरण सदर कंपनीच्या संचालक मंडळाने, १० फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या आपल्या के कि विमेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीसाठीच्या रिझल्टस" अर्थात आर्थिक निष्कर्ष)

'लिमिटेड रिव्ह्य रिपोर्ट'अर्थात मर्यादित पुनरावलोकन अहवालासह सदर आर्थिक निष्कर्ष, कंपनीच्या https://drive.google.com/file/d/1oOuJXm7Av9fNaYocJQy 9QolubaLWD1ww/view या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहेत, तसेच ते शेजारी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून प्राप्त करता येतील.

ठिकाण: मुंबई तारीख: १० फेब्रुवारी २०२५

Sr. No.

5

8

1 Total Income from Operations

Profit from Operations before

Total Comprehensive Income for the period

Earnings Per Share (of ₹ 2/- each)

Basic & Diluted after exceptional item

Basic & Diluted before exceptional item

Exceptional item and Tax

3 Profit before Tax

4 Profit for the period

6 Equity Share Capital

not annualised)

on February 11, 2025

7 Other Equity



जेटकिंग इन्फोट्रेन लिमिटेड यांच्यासाठी

सिद्धार्थ भारवानी सह व्यवस्थापकीय संचालक आणि सीएफओ DIN: 02020370

Year

25.211.8

859.7

1,168.4

879.7

808.5

151.1

11.65

8.51

For Huhtamaki India Limited

Dhananjay Salunkhe

Managing Director

11.784.4

31-Dec-24 31-Dec-23

Quarter

31-Dec-23

6.037.3

443.7

4,160.2

3,274.2

3,282.7

151.1

43.36

5.11

₹ in Million

Year

ended

Audited

25,494,4

1,305.1

5,000.4

4,096.3

4,102.8

151.1

16.27

11,353.5

प्रशिक्षण स्थळ : तोलानी मेरीटाईम इंन्स्टिट्युट, तळेगांव-चाकण रोड, इंदुरी, तळेगांव, पुणे ४९० ५०७ प्रशिक्षण विषय

आधारीत प्रात्यक्षिक प्रशिक्षणः पीपीईचा योग्य वापर शिडी, पोटेंबल शिडी आणि मचान वापरण्याशी संबंधित धोके मॅन्युअल लिफ्टिंगशी संबधित धोके फिरत्या मशीन / उपकरणेवर काम करण्याशी संबधित धोके • वेल्डिंगशी संबंधित धोके.

अंतर्गत औद्योगिक सुरक्षा सुरक्षित कार्य पद्धती धोके आणि सुरक्षिततेचे प्रकार आणि प्रणाली तसेच त्यावर

🎇 SIILC एस आय आय एल सी उद्योजकता व कौशल्य विकास संस्था आणि


2) अग्निशमन अंतर्गत जोखिम मूल्यांकन / टूल बॉक्स मिटिंग / धोका विश्लेषण, आगीचे प्रकार,

आगीची कारणे आणि विझवण्याचे माध्यम्, केस स्टडी तसेच त्यावर आधारीत प्रात्यक्षिक प्रशिक्षण धूराने भरलेल्या डब्यात अग्निशमन

3) विद्युत सुरक्षा

अंतर्गत विद्युत धोका, विद्युत धोका ओळखा, मूल्यांकन करा आणि नियंत्रण, ग्राउंडिंग आणि देखभाल, विदयुत आपघात आपत्कालीन मदत तसेच त्यावर आधारीत प्रात्यक्षिक प्रशिक्षण कमी व्होल्टेजवर विद्युत शॉकचे प्रात्यक्षिक विजेशी संबंधित बर्न धोक्याचे प्रात्यक्षिक (आर्क फ्लॅश) * सर्किट ओव्हरलोड झाल्यामुळे विद्युत आगीचे प्रात्यक्षिक इलेक्ट्रिकल ग्राउंडिंग स्थापना आणि अनुप्रयोग

* अयोग्य ग्राउंडिंगमुळे आगीचे प्रात्यक्षिक



औद्योगिक सुरक्षा जागरुकता, सुरक्षा नियमांचे ज्ञान, जोखीम मूल्यांकन कौशल्ये, अपघात प्रतिबंध ज्ञान, आपत्कालीन प्रतिसाद, थोका संप्रेषण, आरोग्य आणि एगॉनॉमिक्स, सुरक्षा प्रशिक्षण विकास, सुरक्षा संस्कृती प्रोत्साहन, जॉब मार्केटचा फायदा, जोखीम व्यवस्थापन









दि इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेड

नोंदणीकत कार्यालयः कन्स्टक्शन हाऊसं. ५, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ००१. भारत

CIN: L51500MH1926PLC001255 • फोन: +९१-२२-४०७४८१८१ • फॅक्स: +९१-२२-२२६५ ६८६३ • ई-मेल: info@indianhumepipe.com • वेबसाइट: www.indianhumepipe.com ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीकरीता

22	7.4
(板.	लाखांत
1400	Circui

gg		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
अनु. क्र.	तपशील	संपलेले तीन महिने ३१ डिसेंबर, २०२४	संपलेले नऊ महिने ३१ डिसेंबर, २०२४	संपलेले तीन महिने ३१ डिसेंबर, २०२३
9	कारभाराद्वारे एकूण उत्पन्न	₹ ₽.₽ ₽₹5	990898.69	३२०२२.८०
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींपूर्वी)	१९५४.५५	99.589	२०२५.५१
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बार्बीपश्चात)	१९५४.५५	98.589	२०२५.५१
8	कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बार्बीपश्चात)	१४३६.५६	4८७८.२३	१५१४.४५
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	१३९५.९९	५७९४.०८	१५४४.८३
Ę	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू. २/- प्रत्येकी)	१०५३.६४	१०५३.६४	१०५३.६४
9	राखीव निधी मागील वर्षांच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दाखवल्याप्रमाणे (पुनर्मुल्यांकित राखीव निधी वगळून)	-	-	-
۷	प्रति समभाग मिळकत (दर्शनी मूल्य रू. २/- प्रत्येकी) (*वार्षिकीकृत नाही) अ) मूलभृत : (रूपयात)	7.63*	? ?.?६*	₹.८७≉
	ब) सौमीकृत : (रूपयात)	₹.७३*	??.? Ę*	*05.5

१. वरील तपशील हा सेबी (लिस्टिंग ॲण्ड डिसक्लोजर रीक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमावली ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेससोबव (BSE आणी NSE) दाखल करण्यात आलेल्या, ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीअखेरच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा संक्षिप्त उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या कंपनीच्या तिमाही आणि नऊमाहीअखेरच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट म्हणजेच (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.indianhumepipe.com) येथे उपलब्ध आहे. खाली दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून देखील संपूर्ण निकाल पाहता येतील.

वरील निष्कर्षाचे अवलोकन लेखा परिक्षण समितीने (ऑडीट कमिटी) केले असून कंपनीच्या संचालक मंडळाच्या दिनांक १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या बैठकीमध्ये त्यांना मान्यता दिली आहे.



दि इंडियन ह्यूम पाईप कंपनी लि. करिता



ार: L8303281113867LC184310 नोंदणीकृत आणि कॉपोरेट कार्यालयः A 901-905, 9 वा मजला, 215 अंद्रियम, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई - 400 093 | दुरध्यनी: (91)-22-66941800/ 33041800 फॅक्स : (91)-22-66941818/33041818 | वेक्साइट: www.seamec.in | ईमेल: contact@seam

31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाही / नऊमाहीसाठीच्या अलेखापरिक्षित

_		**	इअलोन (स्व	ia)	(रु. लाखामध	ये, प्रति शेअर लिडेटेड (एक		
अ. क्र.	तपशील			संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही	
	1	30.92.2028	\$9.92.2023	39.03.2028	30.92.2028	\$9.92.2023	39.03.2028	
1.	कामकाजांमधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	14018	19683	42307	14934	21331	45220	
2.	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तु पूर्वी)	288	6463	6285	(262)	5805	4433	
3.	करापूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण वस्तु पश्चात)	288	6463	6285	(259)	5805	5310	
4.	कर पश्चात कालावधीसाठी निब्बळ नफा (अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण वस्तु पश्चात)	225	6316	5674	(323)	5642	4689	
5.	या कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [या कालावधीसाठीया समाविष्ट नका (कर पश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)]	230	6310	5670	(91)	5619	5253	
6.	इक्विटी शेअर कॅपिटल (प्रति शेअर रु. 10/-चे दर्शनी मूल्य)	2,543	2,543	2,543	2,543	2,543	2,543	
7.	रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह (पुनर्मूल्यांकन राखीव) वगळून इतर इक्विटी*		4 /					
8.	प्रति शेअर कमाई बेसिक आणि डायल्यटेड	0.88	24.84	22.31	(1.31)	22.18	18.34	

१. उपरोक्त सारांश म्हणजे सेबी (SEBI)(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ [सेबी। सुचिबह् दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली २०१५ च्या नियमन ३३] अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या आणि ३१

2. वरील आर्थिक निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि त्यानंतर 11 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीत संचालक मंडळाने त्यास मान्यता दिली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निष्कर्षांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे.

संचालक मंडळासाठी आणि त्यांच्या वतीने

Thane, February 11, 2025 Visit us at our website: www.flexibles.huhtamaki.in S

सीमेक लिमिटेड CIN: L63032MH1986PLC154910

		200	डअलोन (स्व		(रु. लाखामध्ये, प्रति शेअर डेटा शिवाय कन्सॉलिडेटेड (एकत्रित)			
अ. क्र.	तपशील	वासील संप्रतेनी विमानी संप्रतेली		1000	संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही	
KOSZA		30.92.2028	\$9.92.2023	39.03.2028	30.92.2028	\$9.92.2023	39.03.2028	
1,	कामकाजांमधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	14018	19683	42307	14934	21331	45220	
2.	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तू पूर्वी)	288	6463	6285	(262)	5805	4433	
3.	करापूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण वस्तु पश्चात)	288	6463	6285	(259)	5805	5310	
4.	कर पश्चात कालावधीसाठी निब्बळ नफा (अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण वस्तू पश्चात)	225	6316	5674	(323)	5642	4689	
5.	या कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [या कालावधीसाठीचा समाविष्ट नका (कर पश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)]	230	6310	5670	(91)	5619	5253	
6.	इक्विटी शेअर कॅपिटल (प्रति शेअर रु. 10/-चे दर्शनी मूल्य)	2,543	2,543	2,543	2,543	2,543	2,543	
7.	रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह (पुनर्मूल्यांकन राखीव) वगळून इतर इक्विटी॰		14					
8.	प्रति शेअर कमाई बेसिक आणि डायल्यटेड	0.88	24.84	22.31	(1.31)	22.18	18.34	

माधारावर) ८४,५५१ लाख आहे आणि कन्सॉलिडेटेंड बेसिसवर (एकॅत्रित आधारावर) ८८,६०० लाख आहे

. डेसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाही/नऊ महिन्यांसाठीच्या स्वतंत्र आणि एक्त्रित आर्थिक निष्कर्षांच्या तपशीलवार स्वरूपाचा एक सारांश आह स्वतुंत्र आणि एक्त्रित आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजेसच्या वेब्साइट्स - (<u>www.bseindia.com/www.nseindia.com</u>) वर भाणि कंपनीच्या वेबसाइटवर (<u>www.seamec.in)</u> उपलब्ध असून ते खाली दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून प्राप्त करता येईल.







DIN: 00050594

